

असन्वन्, ससान, असानिषम् RV. 6,74,23. सनिषत्, सनिषामहे, सनिषत्, सनेयम्, सनेम (सनेम् TBr. 1,2,4,15 in der Ausg. wohl Fehler), सनिष्यत्; असनिष्ट und अससात्, असनिष्ठास् und असाथास् P. 2,4,79, Schol. Vop. 8, 125, 15, 1. सन्यात् und सायात् ebend. सन्यते und सायते P. 6,4,43. 1) act. med. gewinnen, erwerben, als Geschenk empfangen RV. 1,100,6. 18. 120,10. वयं सुरुक्ष्मर्षिभिः सनेम 189,8. वासम् 3,2,3. 4,17,9. 5,30, 14. 61,5. दिवोदासात् 6,47,23. 7,18,1. 100,1. 8,25,22. 46,22. 9,9,1. fgg. गामश्रं सनुयाम् 10,119,1. 36,9. 80,4. AV. 5,29,1. 16,6,1. AIT. Br. 2,2. 4,17 (wo असन्वन् st. असन्वन् zu lesen ist). ÇAT. Br. 12,8,4,22. कामम् PANKAV. Br. 10,5,13. सनिम् ÇĀṆKH. ÇR. 16,11,5. mod.: वार्या RV. 3,11, 9. अर्यो नेशत् सनिषत् नो धियः erfüllt werden sollen unsere Gebete 9,79, 1. 5,12,4. partic. perf. act. ससर्वम् (nach P. 7,2,69 ससनिवम् in der Verbindung सनिं ससनिवासम्, sonst nach dem Schol. सेनिवम्), ससनुषी RV. 3,34,8. राया वयं ससुवोसौ मदेम besitzend, geniessend 4,42,10. 8. 6. 10,148,1. क्षेत्रा TBr. 3,6,12,1. 14,3. VĀLAKH. 5,7. ससावान् oder ससन्वान् ist zu sprechen RV. 7,87,2. कलशं वास्यक्रमीत्ससवान् der gewonnen hat 9,74,8. 10,29,2. partic. pass. सार्त् P. 6,4,42. RV. 2,24, 10. धोभिः 8,4,20. 10,102,11. TBr. 2,3,9,9. erworben: Soma ÇAT. Br. 12,6,1,6. संवत्सरो TS. 2,2,6,4. — 2) (für einen Andern erwerben) verschaffen, schenken: अग्निः संनोति वीर्याणि RV. 3,23,2. 13,2. सनेम सनेत्तः 7,52,1. अस्माभिः (dat.) सु तं संनुहि 8,70,8. VĀLAKH. 1,10. RV. 9, 9,9. पूरुषम् 10,97,5. 2,6,5 ist dreimal सनो (सनेः) für स नो (नेः) zu lesen. — desid. (सिसनिषति und) सिषासति P. 6,4,42. 7,2,49. 8,3,108, Vārtt. 4, Schol. Vop. 8,128. 19,8. als Bildung aus सा liesse sich सी- षती AV. 4,38,3 betrachten. 1) erlangen —, gewinnen wollen, erhalten, gewinnen RV. 1,17,8. 133,7. 2,32,1. 5,31,1. सिषासतो जिगीवांसः स्याम 62,9. अयः 6,73,3. वार्या 9,3,4. अज्ञिम् 10,102,12. प्रङ्गाणि TS. 7,5,2,1. AV. 13,2,14. — 2) gewähren —, verschaffen wollen, schenken RV. 1, 123,4. अत्रये सिषासतं धियः 10,143,3. AV. 6,21,3. — desid. vom caus. सिसानपिषति P. 8,3,108, Vārtt. 5, Schol. — intens. सन्सन्त्यते und सासायते P. 6,4,43, Schol. gewinnen: ते अ- न्यामन्यां नृषं सनिषत्त RV. 1,131,3. — अग्नि, partic.: अग्निषाता अग्नीः gewonnen, erobert RV. 5,41,14. — आ gewinnen AV. 14,2,70. — प्र med. gewinnen: प्र सप्तयः प्र सनिषत् नो धियः RV. 10,142,2. — सम् erlangen: कामम् ÇĀṆKH. Br. 7,1. — Vgl. संसन. 2. सन् (= 1. सन्) adj. in गोषन्. 1. सैन 1) adj. (f. आ) alt (Gegens. नव, नूतन, नव्य) RV. 1,95,10. 139,8. 174, 8. आप्य 2,29,3. सना अत्र पुवृतयः सयोनीः 3,1,6. 20. यूय 4,33,3. 8,45, 25. सनात्स्वतपसः so v. a. lange anhaltend (nach einer anderen Erklärung zu 2. सन) BṛĀG. P. 2,7,5. — 2) m. N. pr. eines Ṛshi Verz. d. Oxf. H. 52,a,34. eines der sieben geistigen Söhne Brahman's MBh. 12,13078. HARIV. 12437. चतुःसन so v. a. Sana, Sanaka, Sanatku- māra und Sanandana BṛĀG. P. 2,7,5. WILSON, Sel. Works 1,35. — Vgl. सना, सन्यस्. 2. सन (von 1. सन्) adj. gewinnend u. s. w.; m. das Uebergeben, Dar- bringen; = समर्पण (Comm.) BṛĀG. P. 2,7,5. — Vgl. अर्हं, सुषणा. 3. सन 1) m. und सनी f. das Hinunderschlagen der Elephantenohren

ÇABDAR. im ÇKDr. — 2) m. *Bignonia suaveolens* Roxb. ÇABDAR. im ÇKDr. Suçr. 2,159,20.

सन्का (von 1. सन) 1) adj. *ehemalig*, alt: अर्षज्वानः RV. 1,33,4. सनकात् von *jehar*, von *Altters her* 3,29,14. 10,69,12. — 2) m. N. pr. eines Ṛshi, eines der 7 oder 4 geistigen Söhne Brahman's, MBh. 12,13078. HARIV. 12437. COLBRA. Misc. Ess. 1,130. 144. WILSON, Sel. Works 1,31. 34. fg. 85. 140. 150. 163. 175. 240. Verz. d. B. H. No. 206. 366. 1143. fg. WEBER, RĀMAT. UP. 306. 361. VARĀH. BRH. S. 48,62. VP. 28. 38, N. 13. BṛĀG. P. 3,12,4. 15,12. 4,8,1. 19,6. 29,42. 11,13,16. PANKAV. 1,3,42. 10,55. 60. GAUDAP. zu SĀṆKHJAK. 1. 43. Schol. zu ÇĀṆKH. GRHJ. 4, 10. ०संक्षिता Verz. d. Oxf. H. 109,b,5. 6.

सनकानीक m. pl. N. pr. eines Volkes LIA. 2,953.

सैनग m. N. pr. eines Lehrers ÇAT. Br. 14,5,22. 7,2,28. Verz. d. Oxf. H. 18,b,11. 19,a,29. — Vgl. सानग.

सनकु m. oder f. Bez. eines best. aus Leder bereiteten Gegenstandes; davon सनङ्गव्यं adj. (चर्मन्) P. 5,1,2, Vārtt. 1, Schol.

सनेज् adj. = सन alt: सनज्ञा सनीळे RV. 1,62,7. Nach Padap. und SĀJ. vom Folgenden.

सनेज्ञा (1. सन + ज्ञा) adj. längst vorhanden, alt: सनज्ञा पित्र्या धीः RV. 3,39,2. 10,111,3.

सन्तु 1) adv. गाणा स्वरादि P. 1,1,37. = सना, सनात् RĀMĀÇRAMA zu AK. 3,5,17 nach ÇKDr. H. 1831, Schol. — 2) m. ein N. Brahman's (wohl aus सनत्कुमार geschlossen) TRIK. 1,1,25. H. ç. 62.

सनेता adv. = सनात् von *jehar*, mit der Negation *niemals* RV. 2, 3,6. अथा धर्माणि सनेता न ह्यङ्घत् 3,3,1. Monatsberr. d. k. pr. Ak. d. Ww. 1868, S. 238.

सनत्कुमार m. der ewige Knabe, N. eines Ṛshi, der für einen geistigen Sohn Brahman's gilt, mit Skanda und Pradjumna identificirt und als Verfasser eines Upapurāṇa genannt wird, AK. 1,1,4,46. KĀND. UP. 7,1,1. 26,2 (सनात्कु<sup>०</sup> gedr.). MBh. 1,2786. 3146. 2,441. 3, 10697. 12700. fgg. 10,636. 12,13078. 13,916. HARIV. 43. 158. 895. fgg. 1333. 8059. 11811. 12437. R. 1,8,6. VARĀH. BRH. S. 48,62. GAUDAP. zu SĀṆKHJAK. 43. Ind. St. 1,18. 469. 2,53. WEBER, RĀMAT. UP. 306. KRISHNĀS 252. fg. BṛĀG. P. 3,8,7. 12,4. 4,16,25. 6,8,15. 8,18,22. PANKAV. 1,2, 49. fgg. 10,61. 4,4,2. Verz. d. B. H. No. 452. 1143. 1198. Verz. d. Oxf. H. 8,a,5. 23,b,N. 5. 23,b,29. 46,b,23. 52,a,35. 63,b,7. 75,b,35. 80,a,3. 341,a,44. ०कल्प 95,b,19. fg. ०तत्त्व 20 (०कुमारीतत्त्व 104,a,29. fg.). No- tices of Skt Mss. 126. ०संक्षिता Verz. d. Oxf. H. 84,b,30. fg. 95,b,20. fg. 104,a,28. fg. 106,b, No. 161. 109,b,6. 279,b,36. 299,b,10. fg. Bei den Ġaina ist Sanatku māra der 4te Kākavartin in Bhārata H. 693. — Vgl. वास्तु<sup>०</sup>.

सनत्कुमारस् m. pl. Bez. einer Klasse von Göttern bei den Ġaina, einer Unterabtheilung der Kalpabhava, H. 93.

सनत्कुमारीय adj. von Sanatku māra verfasst; n. ein Werk von ihm Verz. d. Oxf. H. 95,b,21.

सनेल adj. (f. ई) = सनातन AV. 10,8,30.

सन्तसुजात (सन्त् + सु<sup>०</sup>) adj. ewig schön; m. N. eines Ṛshi, eines der sieben geistigen Söhne Brahman's, MBh. 1,504. 5,1566. 12,13078.